# Filmcity Media Ltd.

Regd. Office: 2/19, Om Heera Panna Mall, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053 M. No. 9987008484, E-mail : filmcitym@gmail.com CIN : L99999MH1994PLC077927

BSE Limited September 27, 2023

Department of Corporate Services 25<sup>th</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001

#### BSE Scrip Code-531486

<u>Sub: Newspaper Advertisement - Addendum to the Notice of 29th Annual General Meeting</u> ("AGM") of the Company to be held at Vyanjan Banquet 46, First Floor, Oshiwara Link Plaza, Next to Oshiwara police station, Link Road, Andheri West, Mumbai – 400102.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of newspaper advertisement published in the "Active Times" in English language and "Mumbai lakshadeep" in marathi language on September 27, 2023, regarding Addendum to the Notice of 29th Annual General Meeting of the Company which is scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 11:30 AM (IST) at <u>Vyanjan Banquet 46, First Floor, Oshiwara Link Plaza, Next to Oshiwara police station, Link Road, Andheri West, Mumbai – 400102</u>

The aforesaid newspaper advertisements will also be made available on website of the Company i.e. www.filmcitym.com

You are requested to kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Filmcity Media Limited

Surendra Ramkishore Gupta Managing Director DIN: 00778018

Encl: As Above



#### **PUBLIC NOTICE**

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the general public that following Share Certificate of CASTROL
INDIA LIMITED having its registered office at Technopolis Knowledge Park,
Mahakali Caves Road P O Box No. 19411, Chakala, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400093. Registered in the name of the following have been lost by them.

ı	Have	nave seen lose by them.								
I	Sr. No.	Name of the Shareholder/s	Folio no	Certificate No./S	Distinctive Number/s	No. of shares				
ı		onar enotaet/s								
ı	1	Vineet	V00000F4	20128	6180579-6184262	3684				
I		Raghunath	V0000054	21670	6184263-6187946	3684				
I		Ranadive		16811	498985619-498992986	7368				
I					Total	14736				
ı	The P	The Public are hereby cautioned against nurshasing or dealing in any with the								

above referred share certificate.

Any Person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the company or its registrar and transfer agents KFin Technologies ltd, Selenium Tower-B, Plot No. 31 & Cachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032 within 21 days of publication of this notice after which no claim will be entertained and the mpany shall proceed to issue duplicate share certificate/s.

Vineet Raghunath Ranadive (Name of Legal Claimant.) Date:27/09/2023 Place: Mumbai

#### SIDDHIVINAYAK "C" CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Siddhivinayak Nagar, Shirgaon Road, Chandansar, Village Kopri, Virar (E.), Tal. Vasai, Dist. Palghar-401305 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties The next hearing is kept on 11/10/2023 at 2:00 PM.

M/s. Siddhivinayak Builders Through Prop. Shri. Mukund Ald Patil And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

#### Description of the property -Village Kopri, Taluka-Vasai, Dist. Palghar

_	- '		-
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area
285	100	2/2	545.50 Sq. Mtr.
Office : Administrative 206, 2nd Floor, Kolgac Palghar-Boisar Road Palghar. Date : 26/09/	on, Tal. & Dist. SEAL	Competent	Sd/- sh Kulkarni) Authority & District o.Op. Societies, Palghar

#### Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act. 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maldan, Gokhale Road, Thane (W) 400 602 E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/34220/2023 Date: - 25/09/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 593 of 2023

Applicant :- Krushna Darshan Co-operative Housing Society Ltd., Address: - Mouje Nandivali Through Panchanand, Dombivli East, Tal. Kalyan, Dist. Thane.

Versus Opponents: - M/s. Gogaji Developers Through Partner 1. Shri. Dayashankar Udaybhan Singh 2. Shri. Shivaji Bachhu Patel 3. Krishna Posha Mhatre 4. Madhukar Krishna Mhatre 5. Depak Krishna Mhatre 6. Rajesh Krishna Mhatre 6. Rajesh Krishna Mhatre 7. Muktabai Kesharinath Patil 8. Meena Balaram Vaikhare 9. Sushila Dnyanadev Mane 10. Anita Yashawant Gaikar 11. Vaishali Rajesh Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed or 16/10/2023 at 01:00 p.m.

#### Description of the Property : Mouje Dombivali, Tal. Kalyan, Dist-Thane

Survey No.	Hissa No.	Total Area			
S. No. H. No. 10/2/15, 74/1/SH	-	615.00 sq.mtrs.			
Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane.					

#### **PUBLIC NOTICE** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General public that following Share Certificate(s) of NAVIN FLUORINE INTERNATIONAL LTD., having its registered office at: NAVIN FLUORINE INTERNATIONAL LTD. The Office No. 602, Natraj by Rustomjee, Near Western Express Highway, Sir Mathuradas Vasanji Road, Andheri-(East), Mumbai- 400069, Maharashtra.

Registered in the Name(s) of the following Shareholder(s) has/have been lost by the Registered holder(s)

			. ,	
Name of the	Folio No.	Certificate	Distinctive	No.of
Shareholder/s.		No. is.	Number/s.	Shares
Minoo Jamshed	13024504	578580	48412106	155
Mistry & Aspi			to	
Jamshed Mistry			48412260	

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred Share Certificate(s).

Any Person(s) has/have any claim in respect of the said Share Certificate(s) should lodge such claim with the compan or it's registrar & transfer agents KFin Technologies Ltd. Selenium Building, Tower-B, Plot No.31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana 500032, Within 15 Days of Publication of this notice.

After which no claim will be entertained and the company may proceed to issue duplicate Share Certificate(s) to the registered holder(s Name of legal claimant: Minoo Jamshed Mistry & Aspi Jamshed Mistry.

#### Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/34219/2023 Date: - 25/09/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 590 of 2023

Applicant: - Swanandi Co-operative Housing Society Ltd., Address: - Mouje Katemanivali, Shakti Dham Complex, Durga Mata Mandir Road, Kalyan East, Tal. Kalyan, Dist. Thane.

# Versus

1. M/s. Shukla Housing Pvt. Ltd. Through Director i. R Opponents: - 1. Mrs. Shukia Housing Pvt. Ltd. Infough Director I. R. P. Pandey ii. Krishnaro Narayan Yadgire 2. Manohar @ Vinayak Govind Katdare 3. Revati Co operative Housing Society Ltd. 4. Vishakha Co operative Housing Society Ltd. 5. Anuradha Co operative Housing Society Ltd. 5. Anuradha Co operative Housing Society Ltd. 7. Chaitra Co operative Housing Society Ltd. 8. Royal Builcon Pvt. Ltd. 9. Kalyan Dombivali Municipal Corporation. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit theis asy at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 16/10/2023 at 01:00 p.m.

# Description of the Property :-Katemanivali, Tal. Kalyan, Dist-Thane

moujo reacontam ram real jum, 2100 rmano				
Survey No.	Hissa No.	Total Area		
128, 63, 68, 73	5,1,1,2,2	1456.31 sq.mtrs.		
Sea	\ (Dr Kiel	Sd/- nor Mande)		

& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

## **VEHICLE FOR SALE INDUSIND BANK LTD** CONTACT NUMBER: 86898 30695 / 70289 91261

Deal No	Customer Name	Registration	Engine No	Chassis No	Product Model
		Number			
MWB00832D	RAJESH V	MH01CV7997	KJEZ402239	MB1PBEHD9KEJC9202	ASHOK LEYLAND VK
	GAONKAR				1611.0D4R 160HP CRS Bs4
MWB00872D	RAJESH V	MH01CQ7997	KBEZ421281	MB1PREHD9KEBE4264	AL TF1612.0 D4R 12M
	GAONKAR				CHASSIS BS IV
MWB00918D	ABDUL KALAM	MH47AS3874	E426CDME351849	MC2CAMRC0MF071739	EICHER PR03019 BS6 22FT
	SHAIKH				FULLY BUILT TRUC
MWB01289L	SUSHIL SHUKLA	MH47AS4122	CMH051064P	MB1AA23E6MRCR7793	AL DOST
MWB01348L	SUSHIL SHUKLA	MH48CB6797	E446CDNJ044152	MC2EGFRC0NJB19863	EICHER PRO 2059
					XP HSD PRM BS VI
MWB01234L	NARENDRA SOBHANATH	MH04KF9481	LMH500146P	MB1AJ34K0MRJL6959	AL PARTNER CBC 3335
	PAL PAL				WB LS WHITE BS VI
MWB01235L	NARENDRA SOBHANATH	MH04KF9482	KMH500507P	MB1AJ34K7MRJL6666	AL PARTNER CBC 3335
	PAL PAL				WB LS WHITE BS VI
MWB01111L	AJAY M DAREKAR	MH02FG1182	E414CDKK303589	MC2B7ERC0KK452430	EICHER PRO 10.59
					XP 14F H2

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that my client MR. CYPRIAN CARDOZ And MRS. FELICIA CARDOZ are the Joint Owners of the flat situated at Flat No. 16, on 4th Floor, in Building No. A-6/14 in the Society known as Eligible C.H.S. Ltd., situated at Jeevan Bima Nagar, Borivali West, Mumbai - 400103, admeasuring area 368 Sq. Ft. Carpet area equivalent to 441.60 Sq. Ft. Built Up area equivalent to 41.04 Sq. Mtrs. Built Up area having Five Shares vide Share Certificate No.2 and distinctive Nos

Following Documents for the above mentioned flat have been Lost O

The Original Allotment Letter dated 13th day of June, 1974 alloted by The Life Insurance Corporation of India, and Shri S.K.Roy,
The Original Agreement dated 1st day of July, 1975 between Shri S.K.Roy and

The Original Agreement dated 4th day of November, 1984 between Shri. N Natarajan and Shri. Harbhajansing H. Bedi & Mrs. R.H.Bedi

The Original Agreement dated 26th day of January, 1991 between Shri Harbhajansing H. Bedi & Mrs. R. H. Bedi and Shri. Raghava G. Uchil, and The Original Agreement dated 12th day of May, 1993 between Shri. Raghava G. Uchil and Shri. Mulraj Nensey Udeshi. Accordingly, my client being present owner of aforesaid flat have lodged online

complaint at M. H. B. Colony Police Station on 23/09/2023 being Complaint ID 58531/2023 for the lost/misplaced of the above mentioned origina

Any person, Bank or Institution having rights, title, interest or claim of any nature in respect of the above said Share Certificate should inform to me at my following address within **14 days** from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address failing to which it shall be deemed to have waived their objection and claim.

> Darshankumar P. Rita M. Com, B. Ed., L.L.B **Advocate High Court** Shop No.11, Barkha Building, S.V. Road Opp. Celebration Hotel, Dahisar (E) Mumbai - 400068 Email- darshan.rita@gmail.com

#### NOTICE

Place: Mumbai

Date: 27.09.2023

Shri Riyaz Akhtar Phaiz Mohammed Pathan, member of the Asian Palace Co.Op. Hsg. Society Regd. office at Asian Palace Co Op. Hsg. Soc. Ltd., 4th Floor terrace, 3rd Sankli Street, Shaikh Hafizuddin Marg, Byculla (W), Mumbai 400 008 and whose membership is approved by Asian Palace Co-Op. Hsg. Ltd. holding Flat No. 07 in the society, has five shares of the society under his name. It has been informed that the name of Smt. Amina Mohammed Phaiz Mohammed Gokak name changed and declared in the Official Gazette 08.02.2001 as Smt. Amina Phaiz Mohammed Pathan, held since 31.10.1988 for five shares of the society of Rs.50/- each bearing distinctive nos. 46 to 50, for issuance of duplicate share certificate. That the above mentioned Shri Riyaz Akhtar Phaiz Mohammed Pathan has also provided with the copy of lost certificate issued by Agripada Police Station Dt. 04.08.2023 vide lost Report No. 66698/2023.

The society hereby invites claim and objection from claimants objectors for issuance of Duplicate Share Certificate within a period of 15 days from publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his / her objection for issuance of Duplicate Share Certificate. If no claim / objections are received within a prescribed period above, the society shall be free to deal with issuance of Duplicate Share Certificate as desired by one of the legal heir and occupant of Flat No. 7 of Asian Palace Co-Op. Hsg. Ltd.

Claims / objection can be made to the office of the society on the abovementioned address between 11.00 am and 06.00 pin.

For Asian Palace Co-Op. Hsg. Soc. Ltd. Hon. Secretary Date: 27/09/2023 Mobile: 9699086806

# Filmcity Media Limited

#### CIN: L99999MH1994PLC077927 Read, Off. 2/19. Om Heera Panna Mall Oshiwara, Andheri (West), Mumbai- 400053

Email ID: Filmcitym@gmail.com; website: www.filmcitym.com; Tel: 9987008484 SUPPLEMENTARY NOTICE OF 29<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING OF FILMCITY MEDIA LIMITED

We wish to inform you that the fire has occurred at the registered office of the Company resulting to sealing of our registered office premises, due to which the venue of the AGM of the Company has been changed to Vyanjan Banquet 46, First Floor, Oshiwara Link Plaza, Next to Oshiwara police station, Link Road, Andheri West, Mumbai - 400102.

This is in continuation of 29th Annual General Meeting ("AGM") Notice dated August 04 2023 convening 29th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company which is scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 11:30 a.m. (IST) physically at Vyanjan Banquet 46, First Floor, Oshiwara Link Plaza, Next to Oshiwara police station, Link Road, Andheri West, Mumbai - 400102. This Addendum is to be read in conjunction with the AGM Notice and Annual Report for

2022-23 as available on the website of the Company and BSE Limited, where the shares of the Company are listed. The Notice of the AGM was dispatched to all the members of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013, and rules made thereunder, read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board of India. We wish to reiterate that the entire content of the AGM Notice, including the date and time

and business to be transacted at the AGM relevant disclosures, etc. shall remain the FOR FILMCITY MEDIA LIMITED

Raksha Kumar

DATE: 26/09/2023 (Company Secretary & Compliance Officer Membership No.: A46084 PLACE: Mumba

# **PUBLIC NOTICE**

#### NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION Under the Consumer Protection Act. 2019

Telephone No.:011-24608801-04 Upbhokta Nyay Bhawar F'- Block Fax No.:011-24651505 General Pool Office Complex, INA, NEW DELHI-110023

# Consumer Complaint No. 12 of 2021

Dr. Saikumar Pathrudu M. & Ors. Complainants

THE PURCHASERS/ALLOTTEES OF THE RESIDENTIAL FLATS/UNITS IN "TILAN

NAGAR SARVA MANGAL CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." SITUATED AT SURVEY NO.14, PLOT CTS No.19 (Pt.), TILAK NAGAR, MHADA COLONY,

Whereas the above Complainants have, through Mr. Ashish Kothari & Mr. Devang Gautam, Advocate, Office at: Unit-14, Ground Floor, DLF Tower-A, Jasola, New Delhi- 110025., Mob. 9971969135 filed the captioned Consumer Complain before the Hon'ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi o behalf and/or for the benefit of all the consumers who have either booked or hav been allotted a flat, in the project namely "TILAK NAGAR SARVA MANGAL CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", SITUATED AT SURVEY NO.14, PLOT CTS NO.19 (Pt.), TILAK NAGAR, MHADA COLONY, CHAMBUR, MUMBAI., being developed by the Opposite Party named above for redressal of their co grievances, and seeking the following reliefs:-

a) Direct the Opposite Parties to forthwith refund to Complainants and all other fla buyers having the same interests/grievances, all amount illegally collected by the Opposite Parties on the pretext of advance maintenance charges (specific amount paid by each complainant has been provided tin the table in paras 10 and 11 herei above) along with interest @18% p.a. from the date of such payment by each Complainant and other similarly placed flat buyers, till the date of refund thereof both and the similarly placed flat buyers and the similar buyers are similarly placed flat buyers. The similar buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers, till the date of refund the similar buyers are similarly placed flat buyers. The similar buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers. The similar buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers. The similar buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers. The similar buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers. The similar buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers. The similar buyers are similarly placed flat buyers. The similar buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers are similarly placed flat buyers. The similar buyers are similarly placed flat buyers are similarly placed

b) Direct the Opposite Parties to forthwith refund to Complainants and all other fla buyers having the same interests, the entire amount contributed/spent by each o them towards maintenance of the said Society from 01-01-2017 till date along with interest @18% p.a. from 01-01-2017 till date of payment thereof and also refund sum of Rs. 28,63,590 (Rupees Twenty eight lacs sixty three thousand five hundre and ninety only) to the opposite parties paid as additional total amount toward advance maintenance charges and sum also refund sum of Rupees Rs. 16,74,000, (Rupees Sixteen lacs seventy four thousand only) being contribution toward

monthly maintenance till 01.01.2018 till 31.12.2020. ) Direct the Opposite Parties to cure all defects and deficiencies in the said Socie namely- "Sarva Mangal including applying for and obtaining Fire Safety Certificate occupation/completion certificate and all other permissions, certificates etc. is respect of the said Society from the concerned authorities, at their own cost;

d) Direct the Opposite Parties to forthwith pay all future costs, taxes and charges respect of the said Society namely- "Sarva Mangal" including the maintenance charges, till expiry of 24 months from the date of receipt of occupation certificate respect of the said Society;

e) Direct the Opposite Parties to pay compensation @ Rs. 5,00,000/- (Rupees Five Lak

only) to the Complainants and all other flat buyers of the said Society namely "Sarva Mangal having similar interests and grievances herein, for the physica financial and mental harassment and agony caused to them due to the illega ) Pass any such further order or direction in favor of the Complainants that thi

Hon'ble Commission may deem fit in view of the facts and circumstances of the present case and also in the interest of justice. And whereas the Hon'ble Commission vide its order dated 05.07.2023 (Com

enclosed) is pleased to direct issue of notice of the institution of the above captio complaint to all the consumers having same interest in the matter. Accordingly a lottees of the above referred Project having the same grievance against the Opposit Parties, may appear before the Commission in-person or through an Advocate Authorized Representative on 03.11.2023 at 10:30 a.m. They can inspect the file of the aforementioned complaint in the office of the Counsel for the Complainant (s) an apply for being impleaded as a party to the complaint.

They may also note that the decision of the Commission in the captions complaint will be binding on all the consumers on whose behalf and/or for whos benefit the complaint is instituted.

Given under my hand and the seal of this Commission on this 19th day of

(Raiesh Nath Assistant Registra

Date: 21.09.2023 & 22.09.2023

NOTICE HINDUSTAN UNILEVER LIMITED use, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 099.

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s)/claimant(s) of the said Equity Shares nave applied to the Company to issue duplicate Share Certificate(s)

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed o issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No	Name of Shareholder	No of Shares	Certificate	Distinctive Nos
		(FV = 1 Rs)	Nos	
HLL2923255	NILIMA ISHVERLAL MEHTA	600	5254563	1143243211 -
	SARLA ISHVERLAL MEHTA			1143243810
	ISHVERLAL SAKERLAL MEHTA			
Mumbai			- A	oplicants:
Date: Septem	ber 27, 2023		Nilima	Ishverlal Mehta

#### SHRIPAL CLASSIC CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Shreepal Complex, Behind B/H Petrol Pump, Aagashi Road, Virar (W.), Tal. Vasai, Dist. Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties.

The next hearing is kept on 11/10/2023 at 2:00 PM.

Secretary Shripal Complex Co. Op. Hsg. Societies Co. Op.

Association Ltd., Virar - West And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

# Description of the property -Village Virar, Taluka-Vasai, Dist. Palghar

	_		-
ı	Survey No.	Hissa No.	Area
ı	286	2	941 Sq. Mtr.
ı	343/1/4	4	941 Sq. Mtr.
ı	347/1	2	941 Sq. Mtr.

Office: Administrative Building-A, 206, 2<sup>nd</sup> Floor, Kolgaon, SEAL Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar, Date : 26/09/2023

(Shirish Kulkarni) **Competent Authority & District** Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Mr. Naresh Kheraj Nisar and Mrs. Nayna Naresh Nisar as the owners entitled to the property having description as Flat no. 18 2nd floor admeasuring 530 sq. ft. built up area in the society known as "Shiy Smruti Co-operative Housing Society Limited", constructed on all that piece and parcel of land bearing city survey no. 11258 to 11265 corresponding to survey no. 67, hissa no. B (part) lying being situated at Village G. B. Patharli, Taluka Kalyan, District Thane (hereinafter referred to as the "Said Property").

Whereas Original Agreement for sale of a self contained Flat between M/s Ravji Lalji and Co. and Mr. Hemra Ganshi Mota and Mrs. Laxmiben H Mota along with its original registration receipt under no. CHA-340-1987 issued by sub registrar of assurance, Kalyan (which are the original title deed in respect of the "Said Property") have been ost/misplaced.

Therefore any person having any claim on the "Said Property" or part thereof by way of inheritance, sale mortgage, gift, lien, trust, license ispendence or otherwise are required to lodge their claim with the undersigned on the below mentioned address within 15 days of publication of this notice with the documentary evidence, failing which the claim if any of such person shall be treated as waived and not binding on my client. Date: 27.09.2023

Adv. Ritika M. Jhangiani 439/2. New Sonal Link Ind. Estate Link Road, Malad (W), Mumbai-64

THE COSMOS Recovery & Write-off Department, Region-II
CO.OP. BANK LTD. Correspondence Address: Horizon Building, 1st Floor, anade Road & Gokhale Road Junction,
(Multistate Scheduled Bank) Road (North), Dadar (West), Mumbai - 400 028.Phone No. 022- 24476012/57/58

# **POSSESSION NOTICE [See Rule-8(1)]-For Immovable Properties**

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Cosmos Co-op. Bank Ltd., under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (Act 54 of 2002) and in exercise of the powers conferred u/s 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notices to the following parties thereby calling upon the Borrower, Co-Borrowers Mortgagors & Guarantors to repay the amount as mentioned in the notices within 60 days from the date of receipt of the said notices. The Borrower, Co-Borrowers, Mortgagors & Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Co-Borrowers, Mortgagors & Guarantors and the public in general that the undersigned has taken CONSTRUCTIVE POSSESSION of

the properties described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The Borrower, Co-Borrowers, Mortgagors & Guarantors attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

he Borrower, Co-Borrower, Mortgagors & Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of **The Cosmos Co-Op. Bank Ltd.** for an amount mentioned

ereunder with interest, cost and incidental charges thereon Sr. Name of the Borrower, Date of No. Co-Borrowers, Mortgagors Demand **Description of Properties(Immovable Properties)** & Guarantors and Notice Name of Branch-Kalyan & Amount Demand Notice
Date: 04.05.2023

₹ 25,77,597.32

Plus Further
Interest &
Charges there on

All the Piece and Parcel of property being Flat No.G-1, on Ground floor, admeasuring carpet area of 349.65 Sq. ft. i.e. 32.48 sq. mtrs. in Building No.11 of Sathya Lifestyles constructed on all that piece and Parcel of land bearing New Survey No.3 and Hissa No.1/2/4 situated at Village Shelvali, Tal. & District Palghar situated within the jurisdiction of Sub-Registrar of Palghar. Together with proportionate share in the land under the building with right to enjoy common areas and facilities appurtenant to the said flat and with right of ways easements and parking available to said flat and membership statehed to said flat and with right of ways easements and parking available to said flat and membership statehed to said flat and with right of ways easements and parking available to said flat and membership statehed to said flat and with right of ways easements and parking available to said flat and membership statehed to said flat and with right of ways easements and parking available to said flat and with right of ways easements and parking available to said flat and with right of ways easements and parking available to said flat and with right of ways easements and parking available to said flat and with right of ways easements and parking available to said flat and with right of ways easements and parking available to said flat and with right of ways easements and parking available to said flat and with right of ways easements and and with right of ways easements and and with right of ways easements and analysis of the ways and ways easements and easements easements and ways easements and ways easements and ways easements and easements easements easements easements easements easements easements Borrower/Mortgagor: -Mr. Mohd. Quamar Sheikh parking available to said flat and membership attached to said flat. Borrower/Mortgagor: Mr. Nitin Janardhan Dhas

Demand Notice
Date: 04.05.2023

₹ 25,81,218.40
Plus Further
Interest &
Charges there on

All the Piece and Parcel of property being Flat No.2, on 1st floor, admeasuring carpet area of 349.65 Sq. Ft. i.e.32.48 Sq.Mt.in Building No.11-A wing of Sathya Lifestyles constructed on all that piece and Parcel of land bearing New Survey No.3 and Hissa No.1/2/4 situated at Village Shelvali, Tal. & District Palghar situated within the jurisdated at Under the building with right to enjoy common areas and facilities appurtenant to the said flat and with right of ways easements and parking available to said flat and membership attached to said flat. Borrower/Mortgagor: -Mr. Vivek Krishna Chaudhary

Demand Notice
Date: 04.05.2023

₹ 26,15,572.46
Plus Further
Interest &
Charges there on

Date: 04.05.2023

All the Piece and Parcel of property being residential premise i. e. Flat
No.L-1, 4th floor, admeasuring Carpet area of 349.65 Sq. ft. i.e. 32.48 Sq.
Mtrs. In Building No.11-Aof Sathya Lifestyles constructed on all that piece
and parcel of fand bearing new Survey No.3, Hissa No.112/4 situated at
Village Shelvali, Tal. & District Palghar situated within the jurisdiction of
Sub-Registrar of Palghar. Together with proportionate share in the land
under the building with right to enjoy common areas and facilities
appurtenant to the said flat and with right of ways easements and parking
available to said flat and membership attached to said flat. 4 Borrower/Mortgagor: -Mr. Anilkumar Gulabchand **Demand Notice** 21.09.2023 All that Piece and Parcel of property being residential premises i.e. Fla All that Piece and Parcei of property being residential premises I.e. Platt. No.L.-4, on 4th floor admeasuring carpet area of 484 Sq. ft. ie. 44.96 sq. Mtr. In building No.7-A of Sathya Lifestyles constructed on all that piece and Parcel of land bearing New Survey No.3, Hissa No. 1/2/4 situated at Village Shelvali, Tal. And District-Palghar situated within the jurisdiction of Sub-Registrar of Palghar. Together with proportionate share in the land under the building with right to enjoy common areas and facilities appurtenant to the said flat and membership attached to said flat Date: 04.05.2023 ₹ 27,87,831.69 Co-Borrower/Mortgagor: Mrs. Pinki Anilkumar Pasi Plus Further Interest &

narges there o

parking available to said flat and membership attached to said flat. Demand Notice
Date: 04.05.2023

₹ 27,62,138.71
Plus Further
Interest &
Shelvali, Tal. And District-Palghar situated within the jurisdiction of 5 Borrower/Mortgagor: -Co-Borrower/Mortgagor:-Ir. Sandesh Chandrakant Sub-Registrar of Palghar. Together with proportionate share in the land under the building with right to enjoy common areas and facilities appurtenant to the said flat and with right of ways easements and parking available to said flat and membership attached to said flat. Charges there or

Demand Notice 22.09.2023 All the Piece and Parcel of property being residential premise i.e. Flat No.103, on 1st floor admeasuring carpet area of 389.62 Sq. ft. in A-Wing of Hirani Regency constructed on all that piece and Parcel of land Borrower/Mortgagor: -Mr.Mohammed Irfan Shabbir ureshi ₹ 24,84,306.39 bearing New Survey No.3014 and 28/3 situated at Village Kurgaon, bearing New Survey No.3014 and 28/3 situated at Village Kurgaon, Boisar West, Tal. And District-Palghar situated within the jurisdiction of Sub-Registrar of Palghar. Together with proportionate share in the land under the building with right to enjoy common areas and facilities appurtenant to the said flat and with right of ways easements and Co-Borrower/Mortgagor:-Plus Further Mrs. Samira Mohammad Interest & fan Qureshi Charges there or

arking available to said flat and membership attachéd to said flat. Demand Notice 22.09.2023 All the Piece and Parcel of property being Flat No.206, on 2nd floor, admeasuring carpet area of 32.55 Sq. Mtrs. in A-wing of Akash Complex in Borrower/Mortgagor: Date: 05.04.2023 Vasundhara Nagari, constructed on all that piece and Parcel of land bearing New Survey No.14/1+14/2/2 and old survey No.14/1 admeasuring in aggregate area of 5,114 sq. Mtrs situated at Village Kurgaon, Boisar West, Tal. & District Palghar situated within the ₹ 27 04 834 69 Plus Further Interest & villager rulgaon; busine visits, in a distinct anglet student will if the jurisdiction of Sub-Registrar of Palghar. Together with proportionate share in the land under the building with right to enjoy common areas and facilities appurtenant to the said flat and with right of ways easements Charges there on

and parking available to said flat and membership attached to said flat.

Demand Notice
Date: 05.04.2023

₹ 26,39,946.59
Plus Further
Demand Notice
Date: 05.04.2023

All the Piece and Parcel of property being Flat No. 104, on 1st floor, admeasuring carpet area of 32.23 Sq. Mtrs. i.e. 58.50 sq. Mtrs. Built up area in D- wing of Akash Complex in Vasundhara Nagari, constructed on all that piece and Parcel of land bearing New Survey

No. 14(1.14/16) and Idel urvey No. 14(1.14/16) and proposed in the property being Flat No. 104, on 1st floor, admeasuring carpet to the property being Flat No. 104, on 1st floor, admeasuring carpet to the property being Flat No. 104, on 1st floor, admeasuring carpet to the property being Flat No. 104, on 1st floor, admeasuring carpet to the property being Flat No. 104, on 1st floor, admeasuring carpet area of 32.23 Sq. Mtrs. i.e. 58.50 sq. Mtrs. Built up area in D- wing of Akash Complex in Vasundhara Nagari, constructed on all that piece and Parcel of Indiana. 8 Borrower/Mortgagor: -Mr. Yasmin Asif Ali Sayyed Plus Further No.14/1+14/2/2 and old survey No.14/1 admeasuring in aggregate area of 5,114 sq. Mtrs situated at Village Kurgaon, Boisar West, Tal. And District-Palghar situated within the jurisdiction of Sub-Registrar of Palghar. Together with proportionate share in the land under the building with right to enjoy common areas and facilities appurtenant to the said flat and with right of ways easements and Interest & Charges there or

arking available to said flat and membership attached to said flat. 9 Borrower/Mortgagor: -**Demand Notice** 22.09.2023 All the Piece and Parcel of property being residential premise is All the Piece and Parcel of property being residential premise ie. Flat No.204, 2nd floor, admeasuring carpet area of 32.25 Sq. Mtrs. in D- wing of Akash Complex in Vasundhara Nagari, constructed on all that piece and Parcel of land bearing New Survey No.14/1+14/2/2 and old survey No.14/1 admeasuring in aggregate area of 5,114 sq. Mtrs. situated at Village Kurgaon, Boisar West, Tal. & District Palghar situated within the jurisdiction of Sub-Registrar of Palghar. Together with proportionate share in the land under the building with right to enjoy common areas and facilities appurtenant to the said flat and with right of ways easements and parting available to ead flat and membership attached to eaid flat Date: 05.04.2023 zizulhasan Siddiqui ₹ 27,34,395.96 Plus Further Interest &

Charges there of rking available to said flat and membership attached to said flat.

Demand Notice
Date: 05.04.2023

₹ 24,81,026.38
Plus Further
Interest &
Charges there on

Date: 05.04.2023

Charges there on

Date: 05.04.2023

Charges there on

Date: 05.04.2023

Date: 05.04. 10 Borrower/Mortgagor: -Mr. Ritik Sanjay Surve Co-Borrower/Mortgagor: Mrs. Rashmi Sanjay Surve

and parking available to said flat and membership attached to said flat. Demand Notice
Date: 05.04.2023

₹ 27,18,473.51
Plus Further Interest & Charges there on Charges the Charges 11 Borrower/Mortgagor: -Mrs. Rukhsar Asif Sayyed

acilities appurtenant to the said flat and with right of ways easement and parking available to said flat and membership attached to said flat.

Demand Notice
Date: 05.04.2023

₹ 27,57,085.37
Plus Further
Interest &
Charges there on

Charges the piece and parcel of property being Flat No.305, on 3rd floor,

All the Piece and Parcel of property being Flat No.305, on 3rd floor,

All the Piece and Parcel of property being Flat No.305, on 3rd floor,

All the Piece and Parcel of property being Flat No.305, on 3rd floor,

Charges the No.305, on 3rd floor,

Charges the piece and parcel of property being Flat No.305, on 3rd floor,

Charges the piece and parcel of property being Flat No.305, on 3rd floor,

Charges the piece and parcel of property being Flat No.305, on 3rd floor,

Charges the piece and parcel of property being Flat No.305, on 3rd floor,

Charges the piece and parcel of property being Flat No.305, on 3rd floor,

Charges the piece and parcel of property being No.14/11-14/2/2 and all the piece and parcel of parcel of parcel of parcel of parcel of parcel 12 Borrower/Mortgagor: -Mrs. Jyoti Sanjay Hindaleka

Note:- Demand Notices of above said (Sr. No. 1 to 12) Borrowers, Co-Borrowers, Mortgagors & Guarantors was published in newspaper namely Active Times (English) & Mumbai Lakshadeep (Marathi) at Mumbai Edition on 12.06.2023 as a "Substitute Service".

Authorised Officer Under SARFAESI ACT – 2002

# रत्नागिरी : एसटी महामंड्ळाची आता र-वच्छ बस मोहीम

एसटी बसेसच्या स्वच्छतेसाठीही मोहीम सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटी अरवच्छ असल्यास त्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर निश्चित करून प्रति बस पाचशे<mark>।</mark> रूपये दंड ठोठावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

ऑक्टोबरपासून एसटी गाड्यांची ही तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांची लालपरी आता चकाचक दिसणार आहे. सध्या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पाच महिने उलटल्याने बसमधील अस्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले एसटीच्या स्वच्छतेसाठी आहे. वारंवार लेखी सूचना देउञ्नदेखील कार्यवाही होत नसल्याने थेट आगार व्यवस्थापकावर गाड्यांच्या अरवच्छतेची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एखादी बस मुक्कामी असल्यास त्या बसच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित व्यवस्थापकांची असणार आहे. बेरन्ट, नवी मंबई परिवहन, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ,

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the following Share Certificates as mentioned below, standing in the name of Sanjay Kumar of Flat No 7th of Shivtirth Co-operative Housing Service Society Ltd. CTS No-629/1267, Madhusudan Kalelkar Marg.Bandra (E), Mumbai-400051. have been reported Lost / Stolen and that Application for issue of Duplicate Share Certificate, in lieu of the Lost / Stolen Share Certificate has been made with the Society.

Any Individual / Corporate having any objection against issue of the Duplicate Share Certificate to Shri. Sanjay Kumar may convey his /their objection in writing to the society, within a period of 15 days of Publication of this Notice. Details of the Share Certificate is as follows.

Flat No: 7 on 7th floor in Shivtirth CHS Ltd, Share Certificate No: 7, Distinctive Nos. 31 For and on behalf of Shivtirth Co-operative Housing Service Society Ltd

Date: 27/09/2023 Place: Mumbai

# PUBLIC NOTICE

Hon. Secretary

y this Notice, Public in general is informed at my clients MR. LAKHANI AGJIBHAI PARSHOTAMBHAI, MR. AKHANI BHAVESHBHAI GAGJIBHAI MR. LAKHANI DINESHBHAI & MR. LAKHANI DINESHBHAI GAGJIBHAI are owners of Flat No. B-24/303, Ashtavinayak Shantinagar C.H.S. Ltd., Sector-7, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107. My clients have lost, misplaced the original Agreement for Sale dated 08/07/1993 between M/s Shantistar Builders and Aziz Hassan Kotadia & feharbanu Aziz Kotadia, registered in the ffice of Joint Sub Registrar Thane, under No. 05/1993 on 25/07/1993 in respect of their said lat and the said Agreement for sale and the legistration Receipt are not traceable after naking proper search and efforts. My clients ave decided to sell the said flat. Claims and bjections is hereby invited from the objectors. aimants having objection, claim on the basi the said lost Agreement for Sale dated 08/07/1993 between M/s Shantistar Builders and Mr. Aziz Hassan Kotadia & Meharbanu And Mr. AZIZ Hassan Kotaula & Menaroama Aziz Kotadia as well as the Registration Receipt dated 25/07/1993. The objectors, claimants may contact to the undersigned within 15 days from the publication of this notice, along with documentary support in his/her/their claim failing which the sale transaction of the said flat will be completed and thereafter any claim or objection will not be and thereafter any claim or objection will not b K. R. TIWARI (ADVOCATE)

Shop No. 14, A-5 Mira Road, Dist. Thane

जाहीर नोटीस यादारे कळविण्यात येते कि. कै. रुख्यिणी विद्रल ताम्हणकर राहणार, जय भिवभाही सोसायटी ए Nov कटमताडी जे ही। तहाउ सुरोक पाईप लाईत लिला बिजनेस पार्क अंद्येरी ईस्ट मंबर्ड ४९ ढे कार्यरत निवृत्त शासकीय कर्मचारी दि १२/०१/२०२३ ठोजी सरात झाले तत्रेच साझे वडील के. विश्वल तुकाराम ताम्हणकर हे दिनांक

१५/०९/१९८२ रोजी मयत झाले. मृत्यू पश्चात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वास्स्रआहे. १)श्रीमती ओभा विक्रल ताम्हणकर - वय ६४ -

अविवाहित मुलमी २)वसंत वि: हल ताम्डणकर - वय ६२ - मुलग ३)सुधा विञ्चल ताम्हणकर सी, शितल प्रविण

भालेकर - वय ५९ - विवादित मुलगी उक्त नमूद वारमांना उक्त नमून मृत व्यक्ती प्रधात त्यांच्या निवृत्त वेतन बैंक ठेवी/ प्रॉविडंट फंड, वारस या नात्याने वारस दाखला द्ववा असल्याने तसा अर्ज तहसीलढार अंधेरी यांच्याकडे केला आहे त्या अनुषंमाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तदसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादा भाई नौरोजी रोड, अंदोरी (प) मुंबई ४०००५८ यांच्याकडे लेखी पुराठ्यासह नोटीस प्राप्त झाल्यापासन् ७ दिवसात संपर्क साधावा, अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेण्यात

अर्जदार श्रीमती शोभा विञ्चल ताम्हणकर जय भिवभाही सोसायटी ए / ७०४ कदमवाडी जे. बी. नगर, मरोळ पाईप लाईन, लिला बिजनेस पार्क, अंघेरी ईस्ट, मुंबई ७९

# जाहीर सूचना

. अर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती गौरी बालाजी कौंडर यांना फ्लंट जागा अर्थात फ्लॅट क्र.६१०. ६वा मजला. ए विंग. क्षेत्रफळ २२५ चौ.फ क्षण्ट क्र.५१८, वजा चजरता, ६ त्या, चलात्या कार्षेट क्षेत्र. बमारत क्र.१. डी.एन. नगर सितलादेवी क णि जमीन सीटीएस क्र. १९५(भाग), गाव अंधेरी, तालुक अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथील जागा खरेदी करण्या च्छा आहे आणि ज्याअर्थी स्वर्गीय श्री, सिताराम चिंगलाज इंच्छा आहु आण ज्याआया स्वमाय आ. सत्ततराम ाचमलात्र वापमारे यांचे मुंबई येथे दिनांव ७४.० २.२००४ रोजी निष्ठ झाले आणि त्यांचे निधनानंतर त्यांचे कावदेशीर वारसदार अर्थाः त्यांची पत्नी, एक नुष्या व एक मुलगी १) श्रीमती कमस तिताराम जायपरे (पत्नी), २) श्री. गणेश सिताराम वापमा (मुलगा) आणि ३) श्रीमती शितान धरत मगत (मुलगी) वर्गीय श्री. सिताराम चिंगलाजी वाघमारे यांचे कायदेश ारसदार आहेत. परंतु आजच्या तारखेपर्यंत कोणाही व्यक्ती स्था आणि कंपनीकडून दावा/संपर्क, नोटीस प्राप्त झाली नाही जर कोणा व्यक्तीस/दावेदारास सदर फ्लॅटबाबत विक्री जर कोणा व्यक्तीस/दावंद्रारास सद् एक्टवाबत विक्री, अस्ताबद्ध, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, परिस्ता, वासाइक, तावा, भाउंग्ड्रा, मालकी हक, वहिवाट, परवाना, कावदेशीर दुक किंवा इतर प्रकार कोणताही दावा किंवा आक्षेप असत्यास त्यांनी तेव प्रकार त्यांचे दावा/आक्षेप बाबत दस्तावेबी पुणव्यांक्ष खालील स्वाक्षरीकत्यांना सदर सुचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा/आक्षेप त्याग किंवा स्थिगित केले आहेत असे स्यावके वार्षेक

दिनांक: २७.०९.२०२३ चंद्रशेखर आर. कनोजिय स्वाकः राज्याः राज्याः स्वारं कार्याक्षाः स्वारं कार्याक्षाः स्वारं कार्याक्षाः स्वारं कार्याक्षाः कार्याक्ष्मः कार्याक्षाः क करावा.

# रत्नागिरी, दि.२६ : राज्यात गोवा राज्य मार्ग परिवहन एसटी बसेसच्या स्वच्छतेबाबत

एसटी स्थानकांसाठी महामंडळ यांच्या गाड्यांच्या तुलनेत रश्रानिक प्रशासनाकड्न गंभीरतेने एसटी अधिक अरवच्छता दिसून कार्यवाही केली जात नाही. येते. वारंवार परिपत्रके पाठवून, यामुळे दंडात्मक कारवार्डचा निर्णय बैठका घेऊन सूचना देऊनदेखील घेण्यात आला आहे.

#### फिल्मसिटी मीडिया लिमिटेड

ं<mark>दणीकृत कार्यालय:</mark> २/१९, ओम हीरा पन्ना मॉल ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ दूर.:९९८७००८४८४, ईमेलःfilmcitym@gmail.com; वेबसाईट:www.filmcitym.com; फिल्मसिटी मीडिया लिमिटेडच्या २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची पुरवणी सूचना

भाम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात लागलेल्या आगीमुळे आमच्य गेंदणीकृत कार्यालयाची जागा सील करण्यात आली आहे, त्यामुळे कंपनीच्या एजीएमचे ठिकाण **व्यंज**न बँकेट ४६, पहिला मजला, ओशिवरा लिंक प्लाझा, ओशिवरा पोलिस ठाणेच्या पुढे, लिंब <mark>रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४००१०२</mark> असे बदलण्यात आले आहे.

गकवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११,३०वा. (भाप्रवे) वास्तविक स्वरुपात **व्यंजन बँकेट ४६** . गहिला मजला, ओशिवरा लिंक प्लाझा, ओशिवरा पोलिस ठाणेच्या पुढे, लिंक रोड, अंधेरी **बिक्षम, मुंबई-४००१०२** येथे होणाऱ्या कंपनीच्या सदस्यांच्या २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभा ोण्याच्या (एजीएम) दिनांक ०४ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्य

न्दर पुरकपत्र हे कंपनी आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटव पलब्ध असलेल्या एजीएम सूचना आणि २०२२-२३ च्या वार्षिक अहवालाच्या संयोगाने वाचायर्ची आहे. एजीएमची सुचना कंपनी कायदा. २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचे पालन करू कंपनीच्या सर्व सदस्यांना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्यरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जार केलेल्या परिपत्रकांसह पाठवण्यात आली होती.

भाम्ही पुनरुच्चार करू इच्छितो की, एजीएम सूचनेची संपूर्ण सामग्री, तारीख आणि वेळ आं ध्ये व्यवहार केला जाणारा व्यवसाय यासह संबंधित खुलासे इ. समान राहील.

फिल्मसिटी मीडिया लिमिटेडकरि रक्षा कुमा

दिनांक: २६.०९.२०२३ डेकाण: मुंबई

(एजीएम) सूचनेच्या पुढे वाचण्यात यावे.

(कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी) सदस्यत्व क्र.ए४६०८

सही/

.... अर्जदार

# जाहीर नोटीस

महायक निबंधक, परसेवा, मुंबई महाराष्ट्र राज्य विगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को–ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई–४०००८१.

मार्लेश्वर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित पत्ता:- ५/२४१. कोहिनर कंपाऊंड. गांधी चौक. महात्मा फले रोड.

नायगांव, दादर, मुंबई- ४००००१४. अनुक्रमांक १ ते ३५

इत ३५				
जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	
रामराच दयाराम खाडे	१४/०८/२०२३	४१०७	८७६१९.००	

आ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	श्री रामराच दयाराम खाडे	१४/०८/२०२३	४१०७	८७६१९.००	१
7	श्री भगवान धर्मा घायवट	१४/०८/२०२३	४१०७	८७६१९.००	२
3	श्री रविकांत विञ्चल गायकवाड	१४/०८/२०२३	४१०७	८७६१९.००	3
Х	श्री भावना भगवान घायवट	१४/०८/२०२३	४१०८	८७४५८.००	१
ų	श्री भगवान धर्मा घायवट	१४/०८/२०२३	४१०८	८७४५८.००	२
ξ	श्री रमेश उमाजी भालकर	१४/०८/२०२३	४१०८	८७४५८.००	æ
b	श्री भगवान धर्मा घायवट	१४/०८/२०२३	४१०९	८७४५८.००	१
۷	श्री रामराव द्याराम खाडे	१४/०८/२०२३	४१०९	८७४५८.००	२
٩	श्री रमेश उमाजी भालकर	१४/०८/२०२३	४१०९	८७४५८.००	æ
१०	श्री जयंत प्रताप मुक्कणे	१४/०८/२०२३	४११०	६९६३३.००	१
११	श्री यशवंत चैत्या घाटाळ	१४/०८/२०२३	४११०	६९६३३.००	3
१२	श्री राजेश धोडिंबा यादव	१४/०८/२०२३	४१११	११७७२९.००	१
१३	श्री शंकर लक्ष्मण काकुलते	१४/०८/२०२३	४१११	११७७२९.००	२
१४	श्री सौरभ भगवान घायवट	१४/०८/२०२३	४११२	८७८०२.००	१
१५	श्री सिध्दार्थ आसाराम शिरसाळे	१४/०८/२०२३	४११२	८७८०२.००	m
१६	श्रीमती मनिषा अविानश शेजाळे	१४/०८/२०२३	४११३	९२२४६.००	१
१७	श्री राजेश अश्रू चंदनशिवे	१४/०८/२०२३	४११३	९२२४६.००	२
१८	श्री प्रशांत नथ्यू वाघ	१४/०८/२०२३	४११३	९२२४६.००	w
१९	श्री पांडुरंग लक्ष्मण पवार	१४/०८/२०२३	४११६	११९४७३.००	æ
२०	श्री राजेश अश्रू चंदनशिवे	१४/०८/२०२३	४११७	१२०४४६.००	१
२१	श्री पुंडलिक विष्णू डोके	१४/०८/२०२३	४११७	१२०४४६.००	2
२२	श्री संजय नामदेव केसरे	१४/०८/२०२३	४११८	१०९८०९.००	?
२३	श्री पुंडलिक विष्णू डोके	१४/०८/२०२३	४११८	१०९८०९.००	э
२४	श्री संजय नामदेव केसरे	१४/०८/२०२३	४११९	९५१८७.००	१
રહ	श्री भाऊसाहेब कोडिंबा पोटे	१४/०८/२०२३	४११९	९५१८७.००	n
२६	श्री बिभिषन काशिनाथ पाटोळे	१४/०८/२०२३	४१२०	६७७३४.००	१
२७	श्री सुनिल आनंदा कांबळे	१४/०८/२०२३	४१२१	१०१६४७.००	१
२८	श्री जयंत प्रताप मुक्कणे	१४/०८/२०२३	४१२३	६८७२७.००	२
२९	श्री दिपक लक्ष्मण शिंदे	१४/०८/२०२३	४१२३	६८७२७.००	3
30	श्री शरद ज्ञानदेव म्हसकर	१४/०८/२०२३	४१२४	१०७८०३.००	3
३१	श्री बिपिन बबन शेटे	१४/०८/२०२३	४१२४	१०७८०३.००	Х
32	श्री बिपिन बबन शेटये	१४/०८/२०२३	४१२५	१०४०१९.००	१
33	श्री शरद ज्ञानदेव म्हसकर	१४/०८/२०२३	४१२५	१०४०१९.००	3
38	श्रीमती प्रमिला बबन कांबळे	१४/०८/२०२३	४१२७	৬६४७४.००	7
રૂપ	श्री निलेश बबन कांबळे	१४/०८/२०२३	४१२७	৩६४७४.००	3

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स गठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत.

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने दिनांक ०६/१०/२०२३ रोजी सकाळी ११:३० या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे.

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे . क्रील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक २२/०९/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



(अजयकमार भालके) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी

सही/-

#### जाहीर सूचना

Thane – West 400608, and holding 50% share in Flat A-302 in the building of the येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. गोरधनरा**ग **लखमंजी चौधरी** हे औद्योगिक गाळा क १३ society died on 15/12/2021 in Thane at his residence without making any nomination. The society hereby invites claims or क्षेत्रफळ ८२० चौ.फु., औद्योगिक गाळा क्र.१४ क्षेत्रफळ ७५५ चौ.फु. आणि औद्योगिक गाळ क्र.१६, क्षेत्रफळ १००६ चौ.फु., तळमजला objections from the heir/s or other claimant/s or objection/s to the transfer of the said इंडस्ट्रीयल इस्टेट, गोडर्देव फाटक रोड भाईंदर (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०५ hares and interest of the deceased membe n the property of the society within a period of 10 days from the publication of this notice जागेचे मालक आहेत. **मे. अग्रवा बिल्डर्स** यांच्याद्वारे दिनांक ०२.०४.१९९१ रोजीच्य with the copies of the relevant proofs to support the claim/objection. If no claim करारनामानुसार श्री<mark>. गोरधनराम लखमजी चौधर</mark>्र यांच्याकडे सटर गाळा क्र.१२, दिनांक bjections are received within the period २५.११.१९९१ रोजीच्या करारनामानुसार गाळ prescribed above, the society shall be at the iberty to deal with the shares and the interest क्र.१४ आणि दिनांक २०.१२.१९९० रोजीच्य करारनामानुसार गाळा क्र.१६ देण्यात आले होत if the deceased member in the manne (बिल्डर करारनामा). सदर गाळाबाबतचा मुब rovided under the bye-laws. In case of any बिल्डर करारनामा हरवला आहे. laims/objections kindly contact the managing

जर कोणा व्यक्तीस बँकेस विनीय संस्थेस वैयक्तिक, कंपनी, संस्था इत्यादींना काही आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पराव्यांस त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा सदर गाळावरील त्याग केले आहेत असे समजले जाईल याची नोंद घ्यावी.

दिनांक: २७.०९.२०२३ **दिलीप के. पांड**चे वकील उच्च न्यायाल बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५

#### PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my clients (1) DINAZ NAOZER MANEKSHA and (2) ARMAITY G. MISTRY, are owner of Flat No. 47, 3rd Floor, Building No. A6/16, Jolly Jeevan CHS Ltd., Jeevan Bima Nagar, Borivali (W), Mumbai- 400103, inafter called the SAID FLAT) m ` clients have lost earlier Origina nent of 1986 entered into betwe P.G. JOSHI and K. J. PAREL forming chain of title of said. Flat No. 47, and m <mark>clie</mark>nts reported the matter in respe thereof to MHB Colony Police Statio ecorded under Missing Register No

ation of this Notice, failing which i whatever claim if any shall be deemed

If any persons dealing with him and/o doing any business or other activities shall at own risk lost and consequences my client, and her family shall not be responsible/bound for any kind of her acts, deeds and mischievous.

Next to Peninsula Grand Hotel 90 Feet Road, Saki Naka Mumbai-40007

# जाहीर नोटीस

तमाम लोकांना आणि विशेषतः मौजे डोंबिवली येथील कल्याण डोंबवली पंचकोशीतील लोकांना या जाहि नोटीस द्वारे कळविण्यात येते की

धरहान बिल्डिंग, सहगांव मानपाडाँ रोड, डोंबिवर्ल ईस्ट ठाणे ४२१२०४ बाबुराव धारण बिल्डिंग सहगाव मानपाडा रोड डोंबिवली कल्याण. येथे असले इलेक्ट्रॉनिक व्यवसाय चालवत असलेले भागीदार 1) सँतोष शेट्टी.

पत्ता. 003 1 विंग सन शाईन हिल्स राम रहीम जवळ. एकर शार्डन सिटी वसई ईस्ट पालघर

भागीदार 2) श्री सतीश छोटेलाल लोध

**पत्ता:** एकनाथ पाटील चाळ. रूम न ३/४ आजटे पाडा आय्यापा मंदिर मागे, डोंबिवली पूर्व, आजादे गाव ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४

संतोष शेट्टी.

जबाबदार राहणार नाहीत. सर्व लोकांना सूचित होण्यासाठी सदरची जाहिर नोटीस

संतोष शेर्द्री

# महिला विडी कामगारांचे कसबा गणपतीस साकडे

PUBLIC NOTICE ember of Shivlok Co-operative Housing कायद्यामळे विडी उद्योगावर संकट Society Ltd. having address at Balkur

**PUBLIC NOTICE** My client, RANJEET VILASRAO SHENDGE is owner & in possession of Flat No. H/01 im Acres CHS Ltd., M.P Road, Gava Palm Acres CHS Ltd., M.P Road, Gavan Pada, Mulund (E), Mumbai 400081 which has purchased vide certificate of sale of immoveable property dtd 12/4/2005 issued under Rule 107 (14)(V) of Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 from Special Recovery & Sales Officer appointed us 156 of M.C.S. Act, 1960 vide Deed of Declaration dtd 6/12/2007 which is duly registered under SR. NO. BDR7-06058/2007 ON 6/12/2007. The said flat was originally owned by SHIVAJI KRISHNA SHENDGE & the agreement/document related to the ownershi of **Shivaji Krishna Shendge** over the said fla is lost/misplaced & not traceable. If anyon finds the same or has any claims about th same then such person/s can contact me with 15 days from issue of this notice.

Date: 27/09/2023 (Adv. Sonali U. Mehen 101, Harmony CHS Ltd, Opp. KNS Bank. Secretary Court Naka, Thane (W) 400601 • Cell: 9820823872

नमुना क्र.आयएनसी-१९

For and behalf of

सूचना (कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम २२ नुसार)

येथे सचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ चे उपकलम (५) अन्वये आणि कंपन (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम २१ व २२ अन्वये परवाना क्र.११०४३० धारक कंपनी कलम ८ असलेल बेलमार्क एज्यकेशन ॲकॅडमी यांच्यादारे त्यांचे स्वतःचे प्रायवहेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरण करण्यास आणि 🛮 दिनांक: २७.०९.२०२३ त्यांच्या नावापुढे प्रायव्हेट लिमिटेड असे शब्द अतिरिक्त जोडण्यास मुंबई येथील क्षेत्रिय संचालक यांच्याकडे अर्ज 📗 ठिकाण: मंबई

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे

committee in the society office within the prescribed 10 days.

Place: Thane (West)

Date: 15/09/2023

शैक्षणिक संस्था स्थापन करून समाजातील सर्व स्तरातील लोकांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे समाजासाठी कल्याणकारी उपक्रम राबवणे आणि गरीब, गरजू आणि पात्र कुटुंबातील मुलांना प्रशिक्षण देणे आणि ग्रामीण आणि शहरी भागात शैक्षणिक पोहोच कार्यक्रमांची प्रणाली विकसित करणे. जेथे कमी उत्पन्न गटांचे समह अस्तित्वात आहेत आणि तपशीलवार वस्तु संलद्म आहेत आणि, शैक्षणिक तांत्रिक माहिती प्रदान करण्यासाट शाला प्रचाविद्यालये प्रदेशा किया बनर अशा एकारच्या प्रदेशा प्रथम करणे क्यवस्थापित करणे तारुगत रोगे आयोजित करणे, उपक्रम घेणे, प्रायोजक करणे, तयार करणे, कार्य करणे आणि विपणन, संगणक हार्डवेअ आणि सॉफ्टवेअर, अकाउंटन्सी, मानव संसाधन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवसाय व्यवस्थापन, तांत्रिक चित्रपट, परदेशी भाषा, सागरी अभियांत्रिकी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात प्रशिक्षण आणि, उद्दिष्ट असलेल्य त्यावसायिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे समाजातील दुर्बल घटकातील स्त्री-पुरुषांना स्वावलंबी होण्यासाठी त्यांचे इतरांवरील अवलंबितव कमी करण्यासाठी सक्षम करणे. कंपनीची कोणतीही वस्त सक्षम प्राधिकाऱ्याच्य नरवानगीशिवाय केली जाऊ नये आणि कंपनीची कोणतीही वस्तू व्यावसायिक तत्त्वावर चालविली जाऊ नये नियोजित कंपनीचे अहवाल व निवेदनाच्या प्रति १, १ला मजला, प्लॉट ९१, पर्ल मेन्शन, महर्षी कर्वे रोड, न्यु मरीन लाईन्स, चर्चगेट, मुंबई-४०००२० येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

जर कोणा व्यक्तीस. संस्था, कंपनी, महामंडळ किंवा सहकारी संस्था चांना सहर अर्जाबाबत आक्षेप असल्यार त्यांनी त्यांचे आक्षेप मुंबई येथील क्षेत्रिय संचालकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ३० दिवसांत मुंबई कंपनी निबंधक यांच्या नावे पत्राद्वारे क्षेत्रिय संचालक, मुंबई यांच्याकडे एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह मुंबई-४०००२, महाराष्ट्र येथे कळवावे आणि एक प्रत अर्जदारास त्यांचे नोंदणीकृत कार्यालय-१, १ला मजला . प्लॉट ९१, पर्ल मेन्शन, महर्षी कर्वे रोड, न्यु मरीन लाईन्स, चर्चगेट, मुंबई-४०००२० येथे पाठवावे. ा दिनांकीत २७ सप्टेंबर**,** २०२३

अर्जदारांची नावे १. विदीप विनोद जटिया - संचालक २. निमता प्रतीक जटिया – संचालिका

यनियन बँक ऑफ इंडिया (दहिसर पश्चिम शाखा) युनियन बैंक (🎵 Union Bank वुकान क्र.७ ते १२, हरेश्वर पॅराडाईज, कांवरपाडा, न्यु लिंक रोड, दहिसर पश्चिम, मुंबई. संपर्क: ८७६५४३१०४१ ਤ੍ਰੰ–ਸੇਕਾ: ubin0817091@unionbankofindia.bank

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

दिनांक: १४.०९.२०२३

संदर्भ: १७०९१/एनपीए/२०२३-२०२४/१२

ठिकाण: दहिसर पश्चिम १) श्रीमती साधना शाह -५, शिव आदित्य रेसिडेन्सी, इमलिखेडा चौक, शिकारपूर रोड, चिंचवाडा, मध्य प्रदेश-४८०००१.

१. अ) श्रीमती साधना शाह

फ्लॅट क्र.ए-३, कुसुम कुंज इमारत, एसव्हीपी रोड, भगवती हॉस्पिटल समोर, मुंबई-४००१०३. १. ब) श्रीमती साधना शाह फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, ओम समर्पण कोहौसोलि., शिंपोली पोलीस चौकीजवळ, गांधी घर रोड, शिंप

रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२.

महोदय/महोदया

विषय: सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) सहवाचित कलम १३(३) अन्वये सूचना. तम्ही उपरोक्त क्र.१ आमच्या दहिसर पश्चिम शाखेमधन पढील कर्ज सविधा घेतली आहे आणि तम्ही उत्

मान्यता व योग्य लेखा नमुनाप्रमाणे आरबीआय मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमचे देवके/हफ्ते/व्याज भरणा केले नार्ह आणि त्यामळे आरबीआय मार्गदर्शन आणि लेखा नियमानुसार तमचे खाते ०८.०८.२०२३ रोजी एनपी खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्या खात्यात दिनांक ३१.०८.२०२३ रोजी देय रक्ष रु.९३,०८,४३८.०० (रुपये त्र्याण्णव लाख आठ हजार चारशे अ**डतीस फक्त)** अशी थकबाकी आहे.

म्ही क्र.१ यांच्याकडून बँकेकडे देय रकमेचे तपशील खालीलप्रमाणे १.९.२०२३ दंड व्याज ३१.८.२०२३ रोजी बँकेला एकूण देव गलेला खर्च प्रकार देय थकबाकी रक्कम पासून व्याज (साधारण) रक्कम एचएल ००१ खातेक. 93.06.836.00 3,00,830.00

१७०९१६ 40000009 बँकेला देव रक्कम प्रतिभतीकरिता श्री**मती साधना शाह** यांनी खालील तक्त्यात नमुद स्थावर मालमत्तेच

तारणामार्फत प्रतिभती हित आणि दिनांक ३०.०३.२०२२ रोजीचे दस्तावेज निष्पादित केले आहेत.

स्थावर मालमत्तेचे वर्णनः श्रीमती साधना शाह यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, ओम समर्पण कोहौसोरि शियोली पोलीस चौकीजवळ, गांधी घर, शियोली रोड, बोरिवली पश्चिम, मंबई-४०००९२, क्षेत्रफ

६९६ चौ.फू. कार्पेट क्षेत्र. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस

ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम रु.९३,०८,४३८.०० (रुपये त्र्याण्णव लाख आठ हजार चारशे अडतीस फक्त) तसेच लागू व्याज अधिक दंडात्मक शुल्क अधिक कायदेशीर शुल्क तसेच उर्वरित मासिकासह तमच्याद्वारे निष्पादित कर्ज दस्तावेजातील अन्यथा आम्ही तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालय/ऋण वसूली न्यायाधिकरण मध तमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करू

म्हाला विनंती आहे की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सूचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिः वरील प्रतिभृतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे

तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफायसी कायद्या कलम १३ चे उपकलम ८ अन्वये तरतूद आहे.

> युनियन बँक ऑफ इंडियाकरि सद्दी/ प्राधिकत अधिका

यूनियन बैंक 🕼 Union Bank

युनियन बँक ऑफ इंडिया (दहिसर पश्चिम शाखा) दुकान क्र.७ ते १२, हरेश्वर पॅराडाईज, कांदरपाडा, न्यु लिंक रोड, दहिसर पश्चिम, मुंबई, संपर्क: ८७६५४३१०४१ ई–मेल: ubin0817091@unionbankofindia.bank

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

फ्लॅट क्र.ए-००३, तळमजला, बूलर कोहौसो., एचडीएफसी बँकेच्या मागे, ऋषि वाल्मिकी कॉलेज, नायगा

संदर्भ: १७०९१/एनपीए/२०२३-२०२४/१३ ठिकाण: दहिसर पश्चिम १) श्री. किशोर नामदेव नाडे

(पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०७. . अ) श्री. किशोर नामदेव नाडे

मराठा कॉलनी. गोळीबार रोड. मंबई-४०००५५ २. श्रीमती अनघा किशोर नाडे

फ्लॅट क्र.ए-००३, तळमजला, बुलर कोहौसो.. एचडीएफसी बँकेच्या मागे. ऋषि वाल्मिकी कॉलेज. नायगाः (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०७.

२. अ) श्रीमती अनघा किशोर नाडे मराठा कॉलनी, गोळीबार रोड, मुंबई-४०००५५.

महोदय/महोदया.

विषय: सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) सहवाचित कलम १३(३) अन्वये सूचना. तुम्ही उपरोक्त क्र.१ व २ आमच्या दहिसर पश्चिम शाखेमधुन पुढील कर्ज सुविधा घेतली आहे आणि तुम्ही उत्

. मान्यता व योग्य लेखा नमुनाप्रमाणे आरबीआय मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमचे देवके/हफ्ते/व्याज भरणा केले नाही आणि त्यामुळे आरबीआंव मार्गदर्शन आणि लेखा निवमानुसार तुमचे खाते ३१.०३.२०२१ रोजी **एनपीए** खात्यात वर्गीकत करण्यात आले आहे. तमच्या खात्यात दिनांक १३.०९.२०२३ रोजी देय रक्कम रु.१०,२१,७७७.४९ (रुपये दहा लाख एकवीस हजार सातशे सत्त्याहत्तर आणि पैसे एकोणपत्रास फक्त) अशी थकबाकी आहे

तुम्ही क्र.१ व २ यांच्याकडून बँकेकडे देय रकमेचे तपशील खालीलप्रमाण

सुविधेचा	३१.८.२०२३ रोजी	१.९.२०२३	दंड ज्याज	बँकेला	एकूण देव			
प्रकार	देय थकबाकी रक्कम	पासून व्याज	(साधारण)	आलेला खर्च	रक्कम			
एचएलपीजीएन	₹.	-	-	-	रु.			
खातेक्र.	१०,२१,७७७.४९				१०,२१,७७७.४९			
१७०९३०१								
0000२८१0								
<del>*</del>								

तक्त्यात नमद स्थावर मालमत्तेच्या तारणामार्फत प्रतिभृती हित आणि दिनांक १६.०२.२०१५ रोजीचे दस्तावे निष्पादित केले आहेत. स्थावर मालमत्तेचे वर्णनः

श्री. किशोर नामदेव नाडे व श्रीमती अनघा किशोर नाडे यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.ए-००३. तळमजल बुलर कोहौसो., ए विंग, नायगाव (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०७, क्षेत्रफळ २४० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक रु.१०,२१,७७७.४९ (रुपये दहा लाख एकवीस हजार सातशे सत्त्याहत्तर आणि पैसे एकोणपन्नास फक्त तसेच लाग व्याज अधिक दंडात्मक शल्क अधिक कायदेशीर शल्क तसेच उर्वरित मासिकासह तमच्याद्रा निष्पादित केर्ज दस्तावेजातील अटी व नियमानुसार दंडात्मक शुल्क + कायदेशीर शुल्क तसेच व्याज जमा करावे आणि तुमचे दायित्व भरावे. अन्यथा आम्ही तुमच्याकडून उर्वेरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालय, ऋण वसूली न्यायाधिकरण मध्ये तुमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करू.

तम्हाला विनंती आहे की. कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशि वरील प्रतिभृतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे. तमचे लक्ष वेधण्यात येत आहे की. प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफायसी कायद्याच

> आपले विश्वास ायन बँक ऑफ इंडियाकरित

सही/ प्राधिकत अधिकार्र

सोलापूर, दि.२६ : ध्रुम्रपानविरोधी आले. त्याने सोलापुरातील ६५ हजार

कामगार कुटुंबीयांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला. हे संकट दूर व्हावे. सर्वांची उपजीविका टिकून राहावी यासाठी या उद्योगातील काम गारांनी कसबा गणपतीची महापूजा

केली. चंद्रतारा विडी उद्योगातील महिलांच्या प्रढाकारातून ही अनोखी पूजा बांधण्यात आली होती. राकेश कोळी, सचिन भरडे यांना पूजेचा मान देण्यात आला होता. मंडळाच्या पूजा समितीचे संदीप जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पुजा करण्यात आली.

## जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. आम्ही चंदकिरण प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड. कंपर्न कायदा १९५६ च्या तरतुदी अंतर्गत स्थापन कंपनी, नोंदणीकृत पत्ता: २०१, एव्हरेस्ट क्लासिक लिकींग रोड, खार (प.), मुंबई-४०००५२ (कंपनी) हे एव्हरेस्ट कमर्शियल प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेंड (सदर सोसायटी) चे सदस्य आहे आणि युनिट क्र.२०१, २रा जला, एव्हरेस्ट क्लासिक म्हणून ज्ञात सदर सोसायटीची इमारत (सदर फ्लॅट) मधील जागेचे मालक आहेत आणि आमच्या संदस्यत्वानुसार सदर सोसायटीद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र. : (मुळ भागप्रमाणपत्र) मध्ये समाविष्ट अनुक्रमांक ०२१ ते ०३० (दोन्हीसह) धारक रु.५०/ व्रत्येकीचे (रुपये पन्नास फक्त) मुल्याचे १० (दहा) पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे धारक आहेत सदर मळ भागप्रमाणपत्र हरवले आहे आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाही

न्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेस आणि अन्य व्यक्ती यांना येथे सूचनेद्वारे कळवित आहोत की त्यांच्याकडे मळ भागप्रमाणपत्राचा ताबा असत्यास त्यांनी सदर मळ भागप्रमाणपत्र खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे २०१, एव्हरेस्ट क्लासिक, लिकींग रोड, खार (प.), मुंबई-४०००५२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा आमच्या नावे द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सदर सोसायटीकडे आम्ही अर्ज करु.

चंदकिरण प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडकरिता (प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता)

#### **PUBLIC NOTICE**

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the general public that following Share Certificate of CASTROL INDIA LIMITED having its registered office at Technopolis Knowledge Park Mahakali Caves Road P O Box No. 19411, Chakala, Andheri (East), Mumbai Maharashtra, 400093. Registered in the name of the following have been lost by them.

Sr. No.	Name of the Shareholder/s	Folio no	Certificate No./S	Distinctive Number/s	No. of shares				
1	Vineet Raghunath Ranadive	V0000054	20128 21670 16811	6180579-6184262 6184263-6187946 498985619-498992986	3684 3684 7368				
				Total	14736				

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any with the

above referred share certificate. Any Person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the company or its registrar and transfer agents KFir Technologies ltd. Selenium Tower-B. Plot No. 31 & amp: 32. Gachibowli. Financial Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032 within 21 days of publication of this notice after which no claim will be entertained and the ompany shall proceed to issue duplicate share certificate/s.

Vineet Raghunath Ranadive (Name of Legal Claimant.) Date:27/09/2023 Place: Mumbai



यनियन बँक ऑफ डंडिया (विरार पर्व शाखा) दुकान क्र.? ते ३, चोरगे टॉवर्स, फुलपाडा रोड, विरार पुर्व, मुंबई-४०१३०३. संपर्कः ७५००९३८८८८ ਤੰ-ਸੇल: ubin0568228@unionbankofindia.banl

दिनांक: १४.०९.२०२३

ठिकाण: विरार पूर्व

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना संदर्भ: ६८२२०/एनपीए/२०२३-२०२४/११

१) श्रीमती मध्श्री राजेंद्र खराडे (कर्जदार) फ्लॅट क्र.३०१. ३रा मजला. सी विंग. साई स्वप्ना अपार्टमेंट. विरार पूर्व. तालका वसई. जिल्हा पालघर

४०१३०५ १. अ) श्रीमती मधुश्री राजेंद्र खराडे (कर्जदार)

बी-२०२, सना अपार्टमेंट, पुनम सागर कॉम्प्लेक्स, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७

विषय: सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) सहवाचित कलम १३(३) अन्वये सूचना.

तम्ही उपरोक्त क्र.१ आमच्या विरार पूर्व शाखेमधून पूढील कर्ज सुविधा घेतली आहे आणि तुम्ही उत्पन्न मान्यर व योग्य लेखा नमुनाप्रमाणे आरबीआय मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमचे देवके/हफ्ते/व्याज भरणा केले नाही आणि त्यामुळे आरबीआय मार्गदर्शन आणि लेखा नियमानुसार तुमचे खाते ३०.०४.२०२० रोजी एनपीए खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्या खात्यात दिनांक ३१.०८.२०२३ रोजी देय रक्कम रु.२२,६१,४५५.५९ (रुपये बावीस लाख एकसष्ट हजार चारशे पंच्यावत्र आणि पैसे एकोणसाठ फक्त) अशी थकबाकी आहे तुम्ही क्र.१ यांच्याकडून बँकेकडे देय रकमेचे तपशील खालीलप्रमाणे:

सुविधेचा प्रकार	३१.८.२०२३ रोजी देय थकबाकी रक्कम	१.९.२०२३ पासून ज्याज	दंड ज्याज (साधारण)	बँकेला आलेला खर्च	एकूण देय रक्कम
गृहकर्ज खाते क्र.	₹. २२,६१,४५५,५९	-	-	-	रू. २२,६१,४५५.५९
खात क्र. ६८२२०६६	**, 41, 844.45				44,45,844.45
५००००१३१					

बॅकेला देय रक्कम प्रतिभृतीकरिता **श्रीमृती मधश्री राजेंट खराडे** यांनी खालील तक्त्यात नमूद स्थावर मालमूचेच्य तारणामार्फत प्रतिभती हित आणि दिनांक ०५.१०.२०१५ रोजीचे दस्तावेज निष्पादित केले आहेत.

श्रीमती मधुश्री राजेंद्र खराडे यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, सी विंग, साई स्वप्न अपार्टमेंट, विरार पुर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०५, क्षेत्रफळ ३६४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) नसार सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत रक्का रु. २२.६१.४५५.५९ (रुपये बावीस लाख एकसष्ट हजार चारशे पंचावत्र आणि पैसे एकोणसाठ फक्त तसेच लागू व्याज अधिक दंडात्मक शुल्क अधिक कायदेशीर शुल्क तसेच उर्वरित मासिकासह तुमच्याद्वारे निष्पादित कर्ज दस्तावेजातील अटी व नियमानुसार दंडात्मक शुल्क + कायदेशीर शुल्क तसेच व्याज जमा करावे ।णि तुमचे दायित्व भरावे. अन्यथा आम्ही तुमच्याकडुन उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी कायद्याचे न्यायालय

तम्हाला विनंती आहे की. कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिव वरील प्रतिभृतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफायसी कायद्याच ँ कलम १३ चे उपकलम ८ अन्वये तरतूद आहे.

टीप: यापुर्वी वितरीत करण्यात आलेली मागणी सूचना परत घेण्यात येत आहे

ऋण वसूली न्यायाधिकरण मध्ये तुमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करू

आपले विश्वास यनियन बँक ऑफ डंडियाकरित सही/ प्राधिकृत अधिकारी

दिनांकः १४.०९.२०२३

ठिकाण: दहिसर पश्चिम

यूनियन बैंक (ग्रि Union Bank

युनियन बँक ऑफ इंडिया (दहिसर पश्चिम शाखा दकान क्र.७ ते १२. हरेश्वर पॅराडाईज, कांदरपाडा, न्यु लिंक रोड. दहिसर पश्चिम. मंबर्ड. संपर्क: ८७६५४३१०४१ ਤੰ–ਸੇਕਾ: ubin0817091@unionbankofindia.bank

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना संदर्भः १७०९१/एनपीए/२०२३–२०२४/१४

१) श्री. शैलेश सिंग (कर्जदार) १९८/३३, गिता नगर, नेव्ही नगर, गणेश मंदिराजवळ, डॉ. होमी भाभा रोड, कुलाबा, मुंबई-४००००५. १. अ) श्री. शैलेश सिंग (कर्जदार)

फ्लॅट क.१०५, १ला मजला, बी विंग, साई एन्क्लेव्ह, गाव जचंद, तिवरी फाटक, नायगाव, तिवरी रोड, डॉ बॉस्को शाळेजवळ, नायगाव पुर्व, तालुका वसई, पालघर-४०१२०२.

२. सतिश कुमार चौबे (सह-कर्जदार) ३४७, बी.ए. आंबेडकर नगर, के.प्रकाश पेठ मार्ग, धोबीघाट, कफ परेड, कलाबा, मंबई-४००००५, विषय: सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिट

इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) सहवाचित कलम १३(३) अन्वये सूचना. तुम्ही उपरोक्त क्र.१ आमच्या दहिसर पश्चिम शाखेमधुन पुढील कर्ज सुविधा घेतली आहे आणि तुम्ही उत्प मान्यता व योग्य लेखा नमुनाप्रमाणे आरबीआय मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमचे देवके/हफ्ते/व्याज भरणा केले नाही आणि त्यामुळे आरबीआय मार्गदर्शन आणि लेखा नियमानुसार तुमचे खाते २४.०२.२०२३ रोजी **एनपी**ण खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्या खात्यात दिनांक ३१.०८.२०२३ रोजी देय रक्कम रू.७.७७.५४६.५२ (रुपये सात लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे सेहेचाळीस आणि पैसे बावन्न फक्त) अशी थकबाकी आहे.

तुन्हा क्र. ८ पाच्याकडून बककड दव रकमच तपशाल खालालप्रमाण:							
सुविधेचा	३१.८.२०२३ रोजी	१.९.२०२३	दंड ज्याज	बँकेला	एकूण देव		
प्रकार	देय थकबाकी रक्कम	पासून ज्याज	(साधारण)	आलेला खर्च	रक्कम		
एचएलपीजीएन	₹.	-	-	-	₹.		
खाते क्र.	७,७७,५४६.५२				७,७७,५४६.५२		
१७०९३०१							
0000३३०५							

बँकेला देय रक्कम प्रतिभवीकरिता **श्री. शैलेश सिंग** यांनी खालील तक्त्यात नमद स्थावर मालमत्तेच्या तारणामार्प प्रतिभुती हित आणि दिनांक २७.०५.२०१५ रोजीचे दस्तावेज निष्पादित केले आहेत

श्री. शैलेश सिंग यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र. १०५, १ला मजला, बी विंग, साई एन्क्लेव्ह, जुना सर्व क्र.२८७, नवीन सर्व्हे क्र.३१७, हिस्सा क्र.९,११,१३, गाव जुचंद्र, तिवरी फाटक, नायगाव, तिवरी रोड,

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम ह.७,७७,५४६.५२ (रुपये सात लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे सेहेचाळीस आणि पैसे बावन्न फक्त) तसेर लागू व्याज अधिक दंडात्मक शुल्क अधिक कायदेशीर शुल्क तसेच उर्वरित मासिकासह तुमच्याद्वारे निष्पादिः कर्ज दस्तावेजातील अटी व नियमानुसार दंडात्मक शुल्क + कायदेशीर शुल्क तसेच व्याज जमा करावे आणि तुमचे दायित्व भरावे. अन्यथा आम्ही तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालय/ऋण वसूली न्यायाधिकरण मध्ये तुमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करू.

तुम्हाला विनंती आहे की. कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिवा वरील प्रतिभूतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफायसी कायद्याच्य कलम १३ चे उपकलम ८ अन्वये तरतद आहे.

> युनियन खँक ऑफ इंडियाकरि सही/ प्राधिकत अधिका

ठिकाण: मंबई दिनांक: २५ सप्टेंबर, २०२३

56378/2023. Dated 14/09/2023.

If anyone finds the aforesaid earlier original agreement or having any claim thereon should contact the undersigned within 15 (Fifteen) days from the date of shall be presumed that there is no clair

ADVOCATE N. R. PANDEY Date: 27/09/202

PUBLIC NOTICE All concerned are hereby informed that

one of my client MRS. RAZIYA BEGUM ALAUDDIN SHAIKH, residing at Room No.3, Bhaji Wali Chawl, Opp. Anjuman School, Tilak Nagar, Sakinaka Mumbai -400072, has severed relations from her daughter Ms. MARIYAM D/O ALLUDDIN SHAIKH and has disowned in all movable and immovable assets/ properties by an Affidavit-cum-Declaration dated 26th day September 2023. because she is not obedient of my client and residing separately independently.

Dated this 27th day of September, 2023 FAKRE ALAM (Advocate High Court) Off. No. 4. 1st Floor, Gomes Compound

Mob: 989270863

मौजे डोंबिवलीत दुकान क्रमांक दुकान क्रमांक

४०९२०८, आणि

भीगीदारीत चालवत आहेत. तरी उपरोक्त ) पत्ता. ००३ १ विंग सन शाईन हिल्स राम रहीम नुग जवळ, एव्हर शाईन सिटी वसई ईस्ट पालघर पिन

वर कोणतेही खासगी किंव्हा वित्तीय संस्थांकडून कर्ज बोजा नाही तूरी सुद्धा सदर मिळकतीत कोणाचार्ह लिखित अलिखित खरेदीखंत साठे खत कुलमुखत्या करार मदार गहाण दान लिन लिज पोटगी अश्याप्रक बोजा असेल तर संबंधित इसम किंव्हा संस्थांनी खात दिलेल्या पत्त्यावर अस्सल मूळ कागदपत्रे घेऊन येऊन त्यांचा हक्क पंधरा दिवसात सांगावा. सदर मदतीत कोणाची कोणतीही हरकत न अलेस अमाचे अशील

+918805505578

#### उप निबंधक महकारी मंस्था (परमेवा) स्थळ: मुंबई पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई. दिनांक:२७.०९.२०२३

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड सीआयएन: एल२८९३१एमएच१९८४पीएलसी२६७१३० नोंदणीकृत कार्यालयः पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अधेरी (पू), मुंबई-४०००९९.

दुर.:(९१-२२) २८२६६०००, फॅक्स:(९१-२२) २८२६७३३७, ई-मेल: investorpghh.im@pg.com, in.pg.com समभागधारकांना सूचना

विषय: गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यामध्ये कंपनीचे समभागांचे हस्तांतरण.

कंपनी कायदा २०९३ चे कलम १२४ सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षाण व संरक्षाण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षाण हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, (आयईपीएफे नियम) च्या तरतूदीनुसार दिनांक २८ फेब्रुवारी, २०१७ रोजी सहकार मंत्रालयाद्वारे सुचित (एमसीए) प्रमाणे कंपनीद्वारे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ प्राधिकरण) द्वारे दिलेले डिपॉझिटरी सहभागीदारपैकी एकाकडे गुंतवेणूकदार शिक्षण व संरक्षण निधी गृढ खाते (आयईपीएफ गुढ़ खाते) यांच्या नावे ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता (मुळ वर्ष असलेले वित्तीय वर्ष २०१५-१६ करिता) भागधारकांद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांशसंदर्भात सर्व शेअर्स हस्तांतरण करणे आवश्यक आहे. नियमात नमुद विविध आवश्यकतानुसार कंपनीने ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना कंपनीकडे नोंद उपलब्ध पत्त्यावर वैयक्तीक पत्रव्यवहार केलेला आहे आणि आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरणासाठी देय शेअर्स आणि अशा भागधारकांचे संपुर्ण तपशील in.pg.com वेबसाईटवर अपलोड केले आहे.

जर कंपनीला संबंधित भागधारकांकडून **१५ डिसेंबर, २०२३** किंवा विस्तारीत अशा तारखेपर्यंत कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास खालीलप्रमाणे आयईपीएफ अधिनियमात विहित प्रक्रियेनुसार पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ अधिनियमात विहितप्रमाणे देय तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात कंपनीद्वारे आयेईपीएफ अधिनियमाच्या आवश्यकतांची पूर्तता करताना शेअर्स हस्तांतरीत केले जातील:

संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, अशा हस्तांतरणानंतर त्यांना आयईपीएफ) अधिनियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून सदर शेअर्ससह लाभांशावर दावा करता येईल. वर नमुद्रप्रमाणे हस्तांतरीत शेअर्स व सदर दावा न केलेले लाभांशासदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. वरील प्रकरणात काही प्रश्न असल्यास तम्ही कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, द्र.:९१-२२-

४९१८६०००, फॅक्स:९१-२२-४९१८६०६०, ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in वर आणि/किंवा

कंपनीचे वर नमुद नोंदणीकृत कार्यालयात किंवा <u>investorpghh.im@pg.com</u> वर लेखी कळवावे/संपर्क कलम १३ चे उपकलम ८ अन्वये तस्तुद आहे. प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजीन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेडकरिता

सही/ घनश्याम हेगडे कंपनी सचिव